

अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटालवाद विशेष कक्ष, पुणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्र वाढ करुन नामाभिधान “अधीक्षक अभियंता, आंतरराज्य नदी जल लवाद कार्यालय” करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक :- आढावा-२०२५/प्र.क्र.०३/आ.(पुनर्रचना),

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- ०२ जुलै, २०२५.

- वाचा :-**
१. जलसंपदा विभाग, शासन निर्णय, क्र : आढावा-१००३/(२४५/२००३)/आ (प्रशि), दि. २३.०७.२००३.
  २. जलसंपदा विभाग, शासन निर्णय, क्रमांक : मांडवी-२०१३/(९९/२०१३)/जसंनि, दि.३१.०५.२०१३.
  ३. जलसंपदा विभाग, शासन निर्णय, क्रमांक : महानदी-२०१८/प्र.क्र.८७/२०१८/ भाग-२ / जसंनि, दि.१७.०४.२०२३.
  ४. मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक यांचे जा.क्र.मुअ/जवधसु/(४९/२०२४)/१६५९/सन-२०२४, दि.०२.१२.२०२४.

**प्रस्तावना :-**

कृष्णा पाणी वाटप तंटालवादालसमोर महाराष्ट्र राज्याची सिंचनविषयक पाण्याच्या मागणी संदर्भातील बाजू आणि या संदर्भातील राज्याचा दावा अधिक प्रकर्षाने, सुसंगतपणे व अभ्यासपूर्वक मांडण्याच्या दृष्टीने कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या नियंत्रणाखाली संदर्भ क्रमांक १ नुसार अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटालवाद विशेष कक्ष, पुणे या कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून संदर्भ क्रमांक २ अन्वये महादयी पाणी तंटालवादालचे काम व संदर्भ क्रमांक ३ अन्वये महानदी पाणी तंटालवादालचे काम या कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहे.

२. महाराष्ट्राचे भौगालिक क्षेत्र गोदावरी, कृष्णा, तापी, कोकणातील खोरे समूह, नर्मदा व महानदी या ६ नदी खोऱ्यांमध्ये विभागलेले असून कृष्णा, गोदावरी, तापी व नर्मदा या मोठ्या नद्यांची खोरी आंतरराज्यीय विस्ताराची आहेत. त्याअनुषंगाने पाण्याच्या उपयोगाच्या संबंधातील आंतरराज्यीय वाद निर्माण झाल्यामुळे त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने विविध लवाद आणि मा.सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचे माध्यमातून अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटालवाद विशेष कक्ष, पुणे-१ या कार्यालयामार्फत शासनाने वेळोवेळी नेमणूक केलेल्या वरिष्ठ तांत्रिक सल्लागार आणि ज्येष्ठ विधिज्ञ

यांचे मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. जलसंपदा विभागांतर्गत असणारे सर्वच पाणी तंटालवाद विषयक बाबी तसेच उर्वरीत गोदावरी, नर्मदा व तापी खोऱ्यांचेही लवाद विषयक बाबी व भविष्यात इतर नदयांचेही लवाद स्थापन झाल्यास त्याअनुषंगाने उद्भवणाऱ्या विधिविषयक बाबी एकत्रित संनियंत्रणाच्या दृष्टीने कृष्णा पाणी तंटालवाद ( विशेष कक्ष ), पुणे यांचेकडे वर्ग करून या कार्यालयाच्या नावामध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### **शासन निर्णय :-**

या शासन निर्णयान्वये, जलसंपदा विभागांतर्गत सद्यःस्थितीत असणारे सर्वच पाणीतंटालवाद विषयक बाबी व उर्वरीत गोदावरी, नर्मदा व तापी खोऱ्यांचेही लवाद विषयक बाबींचे कामकाज तसेच भविष्यात इतर नदयांचेही (उदा.दमणगंगा, नार-पार ) लवाद स्थापन झाल्यास त्याअनुषंगाने उद्भवणाऱ्या विधिविषयक बाबींचे कामकाज अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटालवाद विशेष कक्ष, पुणे-१ या कार्यालयाकडे सोपविण्यात येत आहे.

२. अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटालवाद विशेष कक्ष, पुणे-१ या कार्यालयाच्या कार्यक्षेत्र झालेल्या वाढीच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या नावात बदल करून “अधीक्षक अभियंता, आंतरराज्य नदी जल लवाद कार्यालय, पुणे” असे करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०७०२१६४७१२०८२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( सुहास जाधवर )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) अपर मुख्य सचिव ( जलसंपदा ), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.उपमुख्यमंत्री (नगर विकास व गृह निर्माण), यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

- ४) मा.उपमुख्यमंत्री ( वित्त व नियोजन ) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) सचिव (लाक्षेवि / प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६) महासंचालक / सर्व कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग.
- ७) सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.
- ८) मा.मंत्री ( जलसंपदा )(गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव,मंत्रालय, मुंबई.
- ९) मा.मंत्री ( जलसंपदा ) (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १०) आंतर वित्तीय सल्लागार व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) सर्व मुख्य अभियंता व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) सह सचिव (आस्था)/ उप सचिव (सेवा)/उप सचिव (प्रशा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटालवाद विशेष कक्ष , पुणे.
- १४) सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.
- १५) सर्व कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.
- १६) सर्व कार्यासने, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) कार्यासन आस्थापना (पुनर्रचना) संग्रहार्थ.